

केंद्र शासनाच्या PMG/ PRAGATI पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्याकरीता तसेच प्रलंबित प्रकरणांचे जलद गतीने पुनर्विलोकन करण्याकरीता जिल्हा समन्वय समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०२३/७५३७६९८/प्र.क्र.१७५/उद्योग-३
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक: १६ जानेवारी, २०२५

वाचा -

१. विभागाचा समक्रमांकित शासन निर्णय दि.१२ नोव्हेंबर, २०२४
२. उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन निर्णय क्र. आयडीसी २०२४/प्र.क्र. १११/ उद्योग-२, दि.१२.०८.२०२४

प्रस्तावना -

केंद्र शासनाच्या प्रकल्प आढावा समिती (Project Monitoring Group) पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्याकरीता तसेच प्रलंबित प्रकरणांचे जलद गतीने पुनर्विलोकन करण्याकरीता राज्यस्तरावर संदर्भाधीन क्र .१ येथील शासन निर्णयान्वये एक संस्थात्मक यंत्रणा (Institutional Mechanism) तयार करण्यात आली आहे. तथापि . सचिव यांनी दिलेल्या निर्देशानुसार PMG पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणांच्या मुळाशी जाऊन आढावा घेण्याकरीता PM-Gatishakti National Master Plan करीता स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा समन्वय समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय

केंद्र शासनाच्या Project Monitoring Group (PMG /PRAGATI) पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्याकरीता तसेच प्रलंबित प्रकरणांचे जलद गतीने पुनर्विलोकन करण्याकरीता उपरोक्त संदर्भ क्र .२ येथील शासन निर्णयान्वये PM-Gatishakti National Master Plan करीता स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा समन्वय समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये PMG / PRAGATI पोर्टलच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे वाढ करण्यात येत आहे .

१. PMG/ PRAGATI पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणांच्या मुद्द्यांचे तात्काळ निराकरण करून प्रकरणे निकाली काढणे.

२. उपरोक्तनुसार प्रलंबित प्रकरणे निकाली काढून PMG/ PRAGATI पोर्टल अद्यावत करण्यास मदत करणे तसेच प्रकल्पांचे मॅपिंग करणे.
३. PMG पोर्टलवरील प्रलंबित मुद्द्यांचा मासिक आढावा घेणे.
४. केंद्र शासनाकडून PMG/ PRAGATI पोर्टल अद्यावत करण्याच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी करणे
५. जिल्हा समन्वय समितीस PMG पोर्टल अद्यावत करण्याच्या अनुषंगाने आवश्यक जिल्हा प्रमुख/ तज्ज्ञांना आमंत्रित करता येईल.

२. PMG/ PRAGATI पोर्टल अद्यावत करण्याकरीता तसेच प्रलंबित मुद्द्यांचे निराकरण करण्याकरीता जिल्हा समन्वय समितीच्या PMG/ PRAGATI पोर्टलच्या कार्यक्षेत्रानुसार पुर्ण केलेल्या उद्देश्यांचे विभागीय समिती त्रैमासिक पुनर्विलोकन करेल. त्याकरीता खालीलप्रमाणे विभागीय स्तरावर समितीची स्थापना करण्यात येत आहे

अध्यक्ष : विभागीय आयुक्त

सदस्य सचिव : उपायुक्त (प्रशासन)

इतर सदस्य : विभागीय समितीस PMG/ PRAGATI पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी आवश्यकतेनुसार इतर प्रादेशिक विभाग प्रमुखांना/ जिल्हा प्रमुख/तज्ज्ञांना आमंत्रित करता येईल.

३. विभागीय समितीची कार्यक्षेत्रात थोडक्यात खालीलप्रमाणे असेल.

- ३.१ जिल्हा समन्वय समितीकडून PMG/ PRAGATI पोर्टलच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कार्यावर नियंत्रण ठेवणे तसेच त्यानुषंगाने समितीस निर्देश देणे.
- ३.२ समितीकडून घेण्यात आलेल्या आढाव्यांच्या अनुषंगाने PMG/ PRAGATI पोर्टलचे त्रैमासिक पुनर्विलोकन करणे.
- ३.३ जिल्हा समन्वय समितीस PMG/ PRAGATI पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणे निकाली काढताना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेणे, त्याकरीता निर्णय घेण्यास समितीस सहाय्य करणे आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे.
- ३.४ PMG/ PRAGATI पोर्टलवरील प्रलंबित मुद्द्यांच्या अनुषंगाने मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समितीशी समन्वय साधणे.
- ३.५ केंद्र शासनाकडून PMG/ PRAGATI पोर्टल अद्यावत करण्याच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी करणे.

४. संदर्भाधीन दि.१२.११.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली यंत्रणा विभागीय समितीच्या कार्याचे पुनर्विलोकन करेल. तसेच विभागीय समितीच्या कार्यावर नियंत्रण ठेवेल आणि PMG/PRAGATI पोर्टलवरील प्रलंबित मुद्दा अंतिमरीत्या निकाली काढण्याकरीता निर्णय घेईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०११६१२१७५७९९१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(डॉ. पी. अन्बलगन)

सचिव (उद्योग), महाराष्ट्र शासन

प्रत :

१. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
२. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
३. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
४. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई
५. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
६. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
७. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (उर्जा), उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई
८. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (परिवहन), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई
९. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, पर्यावरण विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (उद्योग), उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई
११. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (वने), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
१२. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई
१३. प्रधान सचिव (मदत व पुनर्वसन), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. प्रधान सचिव, माहिती व तंत्रज्ञान विभाग (सा.प्र.वि.), मंत्रालय, मुंबई.
१६. विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई
१७. सर्व विभागीय आयुक्त
१८. सर्व जिल्हाधिकारी
१९. निवडनस्ती (उद्योग-३)